

Dated: 09.08.2025

To,

**National Stock Exchange of India Ltd**  
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (East), Mumbai- 400 051  
Tel No: (022) 26598100- 8114  
Fax No: (022) 26598120  
Symbol: BLUECOAST

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street, Mumbai- 400 001  
Phones: 91-22-22721233/4  
Fax: 91-22-2272 3121  
Scrip Code: 531495

**Subject: Newspaper publication of un-audited financial results ("Results") for the quarter ended on June 30, 2025.**

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby enclose the copies of newspaper clippings containing the publication of the un-audited financial results of the Company for the quarter ended on June 30, 2025. These financial results were duly approved by the Board of Directors at their Meeting held on Wednesday, August 06, 2025.

The details of the newspapers where in information published are as follows:

- i. Financial Express (English) Mumbai edition
- ii. Dainik Herald (Marathi) Panjim edition

Kindly acknowledge the receipt and take it on record.

Thanking you,  
**For Blue Coast Hotels Limited**

**Kapila Kandel**  
Company Secretary  
Membership No. A-52540



**Blue Coast Hotels Ltd.**

Corporate Office: 415-417, Antriksh Bhawan, 22, K.G. Marg, New Delhi-110 001 | Tel.: +91 11 23358774-75 | E-mail : info@bluecoast.in, www.bluecoast.in  
Regd. Office : S-1, D-39, 'N'-66, Phase IV, Verna Industrial Estate Verna Goa - 403722 | CIN No.: L31200GA1992PLC003109

*The Spirit of India™*



# फिल्म सिटीला सभापती अनुकूल : ग्रामस्थांची तीव्र टीका

टीम दैनिक हेराल्ड



मडगांव, दि. ६ : तोंलये - पोळे येथील पंचायत-संवेदनशील भवता पंढारकर प्रस्तावित फिल्म सिटी प्रकल्प विधानसभे अध्यक्ष रमेश तवडकर यांनी दिलेल्या प्रतिबन्धनंतर प्रत्यक्ष आणि पारदर्शक कार्यकाळाची तीव्र मागणी व्यक्त केली आहे. सभापतींच्या वाढत्यामुळे स्थानिक भावना आणि पर्यावरणीय विनाश होतल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विधानसभेबाहेर भावनांनी बोलता तवडकर म्हणाले, विधान सिटीचा उदभव हाका मित्रासाठी चुनौती आहे. विधानसभा विरोध करणे ही चुनौत समजली आहे. मी या प्रकल्पाचा बाजूने आहे. मात्र, त्यांनी सरकार स्थानिक शासनयासाठी संवाद साधूनच अंतिम निर्णय घ्यावे, असेही स्पष्ट केले.

या कल्पनाच्या पार्श्वभूमीवर, तोंलये - पोळे ग्रामस्थाने जमीनवत एक ठराव मंजूर केला होता. या ठरावात फिल्म सिटी नसू, तर कोणुकिदने मंजूर केलेले एकूण १३ प्रकल्प ज्यामध्ये किनेट स्टॅडियम, सौरऊर्जा प्रकल्प आणि फव्वरक्रिया युनिट्स यांचा समावेश होता यांना विरोध दर्शवण्यात आला होता. ग्रामस्थांचा दावा आहे की हे सर्व प्रकल्प भवता

पंढारकरांच्या पर्यावरणीय आणि सांस्कृतिक अर्थासाठी घेऊन निर्माण करणेत. ग्रामस्थ कार्यकर्ते प्रस्ताव पाठी पाठी तवडकरांच्या कल्पनावर जोरदार प्रतिक्रिया देऊन म्हणजे, ग्रामस्थांचे २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते आणि कोणाकही विरोध नव्हता. हा अल्पसंख्याकचा म्हणे, तर सर्वसंख्येक विरोध आहे. त्यांनी आमदारांचा लोभनाहता कमी

लेखण्याचा आरोप केला. केवळ विधान सभेतील अध्यक्ष दत्तत्रास प्रभाकर यांनीही विनाश करत सांगितले की, ही प्लॅन करीत नाही. हा आपल्या अतिव्यापा नाव आहे. राजकीय निर्णयांसाठी आम्ही दमून जाणार नाही.

नागरिक सभेतील हेडिंग कार्डिंस यांनी डीन इन्फिनिटिव्ह मूल्य फिल्म सिटी प्रकल्पचे वर्णन केले. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पचे क्षेत्र तीन लाख चौरस मीटरपेक्षा अधिक आहे. इतरथा मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाच्या नावाखाली विनाश करणे होतानाच आहे, असे ते म्हणाले.

फर्नांडिस यांनी यावेळी हवाल देत सांगितले की, १,१०० पेक्षा अधिक रहिवासींनी या पंढारकरांनी सर्व प्रकल्प धाड्यानेच मान्य करवावा याविषयी स्पष्टीकरी केली

आहे. जर प्रकल्पात लोकांचा पाठिंबा आहे, तर ग्रामस्थांचा ठराव एकमताने काय मंजूर झाला? ग्रामस्थांनी यापूर्वी आयआयटी प्रकल्पासाठी या पंढारकरांचा विरोध करून त्याचा निषेध केला होता. त्या वेळीही आम्ही एकमताने ठराव दिला होता. मात्र ग्रामस्थांचा विरोध अधिक तीव्र आहे. लोकांचेच नागरिक त्यांच्या पत्नींविषयी लक्ष कळवण्यासाठी व्हिडिओ आहेत, असे कार्डिंस यांनी स्पष्ट केले.

नागरिकांनी आता सभापती तवडकर यांना त्यांच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले असून, भवता पंढारकरांनी सर्व प्रस्तावित प्रकल्प खाली धाड्याने, अशी मागणी केली आहे. बाढ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, मित्रांस आणि सरकारला याच्यातील समतोल साधण्याचा प्रश्न गोळात पुन्हा ऐकून घ्यावा आहे.

## टॅक्सी ऑग्रीगेटर ॲपवर मुख्यमंत्री ठाम : १५ दिवसात बैठक

टीम दैनिक हेराल्ड



पर्वरी, दि. ६ : राज्यातील ऑप-आवृत्ति टॅक्सी सेवांकरता मुख्यमंत्री ठाम असून अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व भागधारकांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे. ही बैठक २० ते २५ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल. या बैठकीत टॅक्सी संघटना, स्थानिक आमदार आणि इतर संबंधित १५ सदस्यांनी होणार असून, मधुदा टॅक्सी ऑग्रीगेटर मार्गदर्शक तत्वे २०२५ या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद स्वतः यांनी गोवा विधानसभेत बोलताना ही माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, मार्गदर्शक तत्वांविषयी कोणताही निर्णय सध्याच्या ठेवण्यात आलेला नाही आणि तो बैठकीनंतरच घेतला जाईल.

विरोधी पक्ष आमदारांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या विनाश करत, सज्जता कर आदि आला सारख्या ऑप-आवृत्ति सेवांना परवानगी

दिल्यात स्थानिक टॅक्सी कारकारने स्थानिक टॅक्सी व्यवसायाचे संरक्षण करावे आणि ऑप-आवृत्ति कंपन्यांना परवानगी न देण्याची स्पष्ट हवी होती, अशी मागणी केली. दरम्यान, सातजंदाचे आमदार वीरेश बोरकर यांनी राज्यत उभर सेवा सुख प्राप्तवाचा आरोप केला होता. त्यांनी सांगितले की, उभरने स्थानिक नियमांचे उल्लंघन केले असून याबाबत कोर्टाचा पोरिंस ठाण्यात लढावही दाखल करण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री सभा यांनी हा आरोप फेटाळून लावत स्पष्ट केले की, राज्य सरकारने उभर सेवेला अग्रगण्य कोणताही परवानगी दिलेली नाही.

## रुमडामळ पंचायतीत सरपंच निवड अनिश्चित

टीम दैनिक हेराल्ड

मडगांव, दि. ६ : रुमडामळ - दुसरी शासनपदासाठी नवा सरपंच निवडण्याची प्रक्रिया सध्या ठाम झाली असून, पंचायत सदस्यांच्या अपक्रोमिणी चुक असल्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुकींमधून अनिश्चिततेचा सावट निर्माण झाले आहे.

रुमडामळ अधिकाऱ्यांनी अलीकडेच वार पंच सदस्यांना अपत्र ठरवले होते. या निर्णयात खून न्यायालयात आल्यानंतर देण्यात आले आणि न्यायालयाने त्यावर तात्पुरती रद्दपत्ती दिली. मात्र, हीच स्थिती आता उभ न्यायालयात आल्याच्या सवात पोहोचली असून, त्यावर अंतिम निर्णय घ्यावे लागेल.

पंच सदस्य समीरल्ला पनीबंद यांनी सांगितले की, सध्या न्यायालयाने दिलेल्या रद्दपत्तीच्या आदेशाचा कायदेशीर कार्यवाही उभ न्यायालयात आल्यानंतर दिले आहे. सध्या आम्ही त्या निर्णयाची वाट पाहत आहोत.

या काळादोरीत सध्याचे सरपंच निवडण्याची पुढील बैठक आजचही निश्चित करण्यात आलेली नाही. याआधी

### अपात्रतेवरील स्थितीवर न्यायालयीन सुनावणीची प्रतीक्षा

उभरण्यात आलेली बैठक पोटासून अधिकाऱ्यांनी पडल्यामुळे पुढे उभरण्यात आली होती. रुमडामळ पंचायत सध्या निवडणुकींमधून अनिश्चिततेचा सावट निर्माण झाले आहे.

रुमडामळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरपंच निवडण्यासाठी बैठक घेण्यात आला कोणतेही निर्देश मिळालेले नाहीत. आम्ही पुढील आदेशाची वाट पाहत आहोत.

ग्रामस्थांच्या सरपंच नसल्याने अनेक स्थानिक निर्णय आणि प्रशासनिक कामकाज ठाम झाले आहे. या अनिश्चिततेमुळे ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य दोघेही असवस्य आहेत.

सध्या संपूर्ण लक्ष उभ न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रित असून, त्यानंतरच पुढील दिशा ठरू शकणार आहे. स्थानिक नागरिक आणि सदस्यांना आशा आहे की, न्यायालयीन प्रक्रिया लवकर निघाली जावे आणि ग्रामस्थांच्या कामकाजात रद्दपत्ती लागेल.

टीम दैनिक हेराल्ड

### पारंपरिक मच्छीमारांचा तीव्र संताप

मडगांव, दि. ६ : बाणावली किनारपट्टीवसून असल्या २०० मीटर अंतरावर यांत्रिक मत्सेवारी नौका मत्सेवारी करत असल्याचे निदर्शनास आल्याने पारंपरिक मच्छीमारांचा संतापाने बाणावली आहे. ही मृगी सागरी किनारपट्टीवरील मत्सेवारी निषेधाचे स्पष्ट उल्लंघन असून मत्सेवारीकरता विभागाच्या निष्क्रियतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्याच्या निषांनुसार यांत्रिक बोटिंग किनाऱ्यावसून किमान ५ किलोमीटरच्या बाहेर मत्सेवारी करण्यात येऊनही आहे हे संरक्षण क्षेत्र पारंपरिक मच्छीमारांचे हक्क आणि सामरी वैवर्धितेचे रक्षण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात यांनी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप स्थानिक मच्छीमार करत आहेत.

बाणावली मधील जेठ मच्छीमार शास्त्रिंस फर्नांडिस म्हणाले, आम्ही या पाण्यात पिझ्झाकिड्या मत्सेवारी करत आलो आहोत. पण आता या यांत्रिक बोटिंगीचा सारा सारा व्यापला आहे. लहान मत्सेवारी आम्ही कामगाराला सोडून, ते देखील हे पंढारकरा. आम्ही अनेक वेळा मत्सेवारीकरता विभागाकडे लढावही केली आहे, पण कोणताही

### पारंपरिक मच्छीमारांचा तीव्र संताप

होस कायदा झालेला नाही. स्थानिक मच्छीमार जोस फर्नांडिस यांनी विभागाच्या दृष्टीने कायदाबंदी नसली व्यक्त केली आहे. जर चुकून नियम मोडले तर आमच्या लगेच दंड होईल. पण हे मोठे दुर्लक्ष संच नियम मोडलात, आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. विभाग त्यांच्याकडेच दुरुक असल्याचे विना आहे, असा बंद आरोप त्यांनी केला.

सामरी परिसंस्थेवर याचा मोठा परिणाम होत असल्याचे स्थानिक पर्यावरणही सांगितले. 'सेवार्डियन डॉ' कोस्टा यांनी मजूर केले. हे दुर्लक्ष कोणताही करत करत नाहीत. लहान, मोठे, सगळ्यांना पकडतात. त्यामुळे प्रजननक्षमता घटते, मासे कमी होतात आणि मत्सेवारीचा संपूर्ण व्यवसाय कोसळत गेला, अशी गंभीर चिंता त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक मच्छीमार समुदायाने सांगितले की, विभागाकडे वारंवार लढावही करूनही त्यांनी या मुद्द्यावर कोणताही अधिकृत प्रतिक्रिया दिली



नाही. त्यामुळे मच्छीमार आता अधिक जाळक मूकता देण्याच्या तयारीत आहेत.

मच्छीमारांनी आता प्रशासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये किनारपट्टीवर नियमित मत्स्य बांधणी, नियम मोडल्याच्या यांत्रिक बोटिंगवर दंडात्मक कारवाई करावी, आणि पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव क्षेत्रांचे संरक्षण सुनिश्चित करावे या मागण्यांचा समावेश आहे.

'हे आमच्या उपजीविकेचे माते तर अस्तित्वाचे संकट आहे,' असा एकग्राने इशारा देत, त्यांनी राज्य सरकारकडून ताब्यांमधे कोरीव पामले वसतल्याची मागणी केली आहे.

# राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीवरून विरोधकांचा हल्लाबोल

टीम दैनिक हेराल्ड

पर्वरी, दि. ६ : राज्यातील राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनपी २०२०) ची अंमलबजावणी घाईघाईने व नियोजनाशिवाय केली जात असल्याची टीका करताना गोवा विधानसभेतील अनेक सदस्यांनी संसदीय क्षेत्रातील गुंभीर चुकवारी लक्ष वेधले. यातध्ये राज्यातील शाळा व महाविद्यालयांची बासजती पायाभूत सुविधा, शिक्षकांच्या गुणवत्तेतील घटका आणि निधी अभाव या मुद्द्यांवर विशेषतः चिंता व्यक्त करण्यात आली.

आमदार डॉ. कार्लोस अल्बोरेस केरेत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, एनपीचा उद्देश विद्यार्थ्यांतील अभ्यासाचा भार कमी करण्याचा असताना, प्रत्यक्षात मात्र सिद्धांतावर आधारित अभ्यासक्रम अधिक कठीण व विस्तृत करण्यात आला आहे. मुलांना अभ्यासासोबतच खेळ, मनोरंजन आणि इतर सौख्यसांसाठी वेळ ह्या अभाव, मात्र सध्याच्या अभ्यासक्रम त्यांना मानसिकदृष्ट्या अधिक तणा देणारे आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी शारीरिक शिक्षणाच्या पुस्तिकेचे उदाहरण देत सांगितले की, या पुस्तकातून प्रत्यक्ष

## शाळा, महाविद्यालयांच्या स्थितीवर आमदारांची विधानसभेत चिंता



सध्यासाठी वेळ मिळत नाही. आमदार डॉ. व्हीएन यांनी लिखित शब्दांत सांगितले की, सुविधित गोवा म्हणजेच प्रगतीशील गोवा. परंतु प्रत्यक्षात सुमारे ३०० सरकारी प्राथमिक शाळा बंद झाल्या आहेत. संसदीय प्रयोगशाळांसाठी उपकरणेही कमतरता आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती व नियुक्तीकडून सरकारने प्रलंबित ठेवले आहे. असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यांनी लक्षित शिक्षण क्षेत्रातील पॅरिटेस, आधुनिक

उपकरणांची कमतरता उघडपणे सांगितली. मग्ये मतदारसंघातील २१ शाळांमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या शाळांमध्ये स्मार्ट फर्निचर, आधुनिक लेखनकला आणि विद्यार्थ्यांना आवडणारा त्या सुविधा देणे गरजेचे आहे, असे आमदार प्रमोद रेट यांनी विधानसभेत सांगितले.

विरोधी पक्षनेते वुरी आलेगाव यांनी गोवा अधिकाऱ्यांनी महाविद्यालयांच्या स्थितीवर कोरीव

शब्दांत टीका केली. येथील पायाभूत सुविधा जीव आलेल्या आहेत, प्रयोगशाळा बालकाड आहेत आणि अभ्यासक्रमही अडथळा आहे, असे ते म्हणाले. त्यांनी कार्नाटक, महाराष्ट्रसह राज्यांनी तांत्रिक शिक्षणात सुधारणा सुरू केल्याचा दाखला देत गोवा राज्य या बळीत मग्ये असल्याने नमूद केले. अभ्यासक्रमाला व्यावहारिक प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगार राहतात, असे त्यांनी स्पष्ट

केले. आमदार वीरेश बोरकर यांनी अनेक मागण्यांचे स्पष्ट फोडोल्या, सुधारित संघाने, संज्ञाची घटने याचा वापर असल्याकडे लक्ष वेधले. दुसरीकडे, आमदार किशोर सदासई यांनी सरकारवर आरोप करत सांगितले की, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यात सरकारी नावाकून सरकार मुद्राम दुरुक्ष करत आहे. शाळा बंद करण्याचे, शाळा शाळांना प्रोत्साहन देण्याचे आणि शिक्षकांना नाममात्र पगार देऊन त्यांचा अभ्यास करण्याचे सरकारचे धोरण आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी योग्य नियोजनाशिवाय केली जात असल्याने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या गुणवत्तेत मग्ये घटत असल्याचा आरोप अनेक आमदारांनी केला आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, गुणवत्तेची कमतरता आणि शिक्षणात गुणात्मक सुधारणा न होणे यावर सरकारने लक्षात उपाययोजना करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

**Blue Coast**  
Hotels Ltd.

Regd. Office : S-1, D-39, N-66, Phase IV, Verna Industrial Estate, Verna Goa-403722  
Corporate Identity Number : L31200GA1982PLC003109

**Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results**  
For the Quarter Ended June 30, 2025 (₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	11.02	2.64	9.83	45.06
2	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional Item)	(130.88)	(233.14)	(128.98)	(370.35)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Item)	(130.88)	(233.14)	(128.98)	8083.20
4	Net Profit for the period after Tax	(130.88)	(316.74)	(128.98)	7,999.60
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(132.29)	(323.79)	(99.70)	8,010.14
6	Paid-up Equity Share Capital of Face Value of ₹10/- each	1,719.25	1,464.05	1,274.85	1,464.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(3,899.31)
8	Earning Per Share (in ₹)	(0.88)	(2.21)	(0.78)	58.47
	-Basic	(0.78)	(1.65)	(0.78)	43.28
	-Diluted				

**Notes:-**

A The above is an extract of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results is available on the websites of Stock Exchanges i.e. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and the Company i.e. [www.bluecoast.in/financial-results](http://www.bluecoast.in/financial-results)

B The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

C Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable. Additional information on Standalone financial results is as follows:-

(₹ in Lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	11.02	2.64	9.83	45.06
2	Net Profit for the period before Tax	(130.65)	(232.40)	(128.98)	8,084.44
3	Net Profit for the period after Tax	(130.65)	(316.00)	(128.98)	8,000.84
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(132.06)	(328.05)	(99.70)	8,006.38

**# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.**



For and on behalf of the Board of Directors of  
**Blue Coast Hotels Limited**


Sd/-  
(Kushal Suri)  
(Whole Time Director)

Place : New Delhi  
Date : 06.08.2025

Scan the QR code to view the full Financial Results



<div><b>GODREJ AGROVET LIMITED</b></div> <div>Corporate Identity Number : L15410MH1991PLC135359</div> <div>Registered Office : Godrej One, 3<sup>rd</sup> Floor, Pirajshanager, Eastern Express Highway, Vikhroi (East), Mumbai- 400079, Maharashtra, India</div> <div>Website: www.godrejagrovet.com, Tel no.: +91-22-2519 4416, Fax no.: +91-22-2519 5124, Email id: gavinvestors@godrejagrovet.com</div> <div>EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER</div> <div>ENDED JUNE 30, 2025</div>					
(Rs. in Crore)					
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Refer note (h) below)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operations	2,614.29	2,133.64	2,350.75	9,382.77
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items#)	200.49	86.54	166.11	553.80
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items#)	200.49	86.54	166.11	553.80
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items#)	148.83	66.10	131.63	403.37
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax & minority interest) and Other Comprehensive Income (after Tax and minority interest))	161.61	61.54	138.95	425.50
6	Equity Share Capital (Face Value of Rs.10/- per share)	192.33	192.27	192.26	192.27
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	1,777.00	2,188.63	2,463.44	2,188.63
8	Securities Premium Account	441.99	438.89	438.64	438.89
9	Net Worth	2,044.81	2,602.51	3,056.45	2,602.51
10	Outstanding Debt	1,947.59	1,281.07	1,682.12	1,281.07
11	Debt Equity Ratio (gross)	0.95	0.49	0.55	0.49
12	Earnings per equity share (Face Value of Rs.10/- per share) (for continuing operation) (non-annualised) :				
	1. Basic:	8.35	3.68	7.03	22.35
	2. Diluted:	8.35	3.68	7.03	22.34
13	Debtenture Redemption Reserve	9.90	9.90	9.90	9.90
14	Debt Service Coverage Ratio	3.64	2.84	3.78	3.21
15	Interest Service Coverage Ratio	6.30	3.57	5.99	4.75
KEY FINANCIAL HIGHLIGHTS OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS					
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2025 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Refer note (h) below)	Quarter ended June 30, 2024 (Unaudited)	Year ended March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operations	2,006.56	1,549.88	1,741.48	7,009.07
2	Profit Before Tax	218.67	86.75	182.73	662.69
3	Profit After Tax	168.89	68.06	136.39	502.56
4	Total Comprehensive Income (after Tax)	170.51	63.71	142.86	504.21
Notes:-					
(a) The above is an extract of the detailed format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchange(s) under Regulations 33 and 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025 are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com). The same is also made available on the website of the Company (www.godrejagrovet.com).					
(b) The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on Wednesday, August 6, 2025. The Statutory Auditors of the Company have carried out a limited review of the aforesaid results and they have expressed an unmodified review conclusion.					
(c) Other income in the Standalone Financial Results includes dividend from a joint venture of Rs. 66.77 Crore for the Year ended March 31, 2025. The same has been eliminated in the Consolidated Financial Results.					
(d) The Company has issued and allotted 32,204 and 29,990 Equity Shares of Rs.10/- each on April 30, 2025 and May 8, 2025 respectively pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Employees Stock Grant Scheme, 2018.					
(e) Pursuant to the Share Purchase Agreement with the Promoter Group of Creamline Dairy Products Limited, the Company has acquired the balance equity stake of 36.79% during the Quarter for Rs. 708.58 Crore in Creamline Dairy Products Limited. As on June 30, 2025, the Company holds 99.32% equity stake in Creamline Dairy Products Limited. Subsequent to 30th June, 2025, the Company further acquired stake of 0.35% for Rs. 6.80 Crore thereby increasing the stake to 99.67% in Creamline Dairy Products Limited. The Company is in the process of acquiring the balance 0.33% stake. Accordingly, Profit attributable to Non-controlling interest for the Quarter ended June 30, 2024 and June 30, 2025 are not comparable to that extent.					
(f) The Company had an investment in Omnivore Fund 1 in the form of units which was managed by Omnivore India Capital Trust. Omnivore India Capital Trust has informed the Securities and Exchange Board of India ("SEBI") on December 3, 2024 for winding up of Omnivore Capital 1 India ("Fund") and approval has been received from SEBI on June 12, 2025.					
(g) The Company / Group had recognized deferred tax asset / liability on indexation benefit / fair value of assets on Business Combination in compliance with Ind-AS 12. Pursuant to the Finance Bill, 2024 as passed by the Lok Sabha on August 7, 2024, the indexation benefit on the capital assets sold after July 23, 2024 has been withdrawn and tax rate has been amended to 14.30% from 22.88% (including applicable surcharge and cess). Consequently, the Company / Group has remeasured its relevant deferred tax assets / liabilities, and the resulting debit of Rs.9.33 Crore (Standalone) and credit of Rs.9.82 Crore (Consolidated) has been recognized under the head of Deferred Tax Expense during the financial year ended March 31, 2025.					
(h) The Company had an investment in Omnivore Fund 1 in the form of units which was managed by Omnivore India Capital Trust. Omnivore India Capital Trust has informed the Securities and Exchange Board of India ("SEBI") on December 3, 2024 intimating them about winding up of Omnivore Capital 1 India ("Fund") a scheme of Omnivore India Capital Trust considering redemption of all units.					
(i) The figures for the Quarter ended March 31, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full Financial Year 2024-25 and the published unaudited year to date figures upto nine months ended December 31, 2024.					
(j) The Company had acquired 49% stake in Godrej Foods Limited (GFL) (formerly known as 'Godrej Tyson Foods Limited') during the financial year ended March 31, 2025. Consequently, GFL became the wholly-owned subsidiary of Godrej Agrovet Limited w.e.f. August 27, 2024. Accordingly, Profit attributable to Non-controlling interest for the Quarters ended June 30, 2024 and June 30, 2025 are not comparable to that extent.					
(k) The Board of Directors of the Subsidiary Companies, i.e., Godrej Foods Limited, Creamline Dairy Products Limited and Godvet Agrochem Limited declared Interim Dividend of Rs. 207.50, Rs. 5.75 and Rs. 1.80 per Equity Share respectively at their respective meetings.					
(l) The Board of Directors of Astec LifeSciences Limited (Subsidiary Company), at its meeting held on 30th June, 2025, has inter-alia, approved the Letter of Offer and Rights Issue of 28,01,673 (Twenty Eight Lakh One Thousand Six Hundred and Seventy-Three) fully paid-up Equity Shares of face value of Rs.10/- (Ten) each, for an aggregate amount not exceeding Rs. 249.35 Crore (Rupees Two Hundred and Forty-Nine Crore and Thirty-Five Lakh Only) at the issue price of Rs. 890/- (Rupees Eight Hundred and Ninety Only) per share in the Rights Entitlement ratio of 1 (One) fully paid-up rights equity share for every 7 (Seven) fully paid up equity shares, of face value Rs. 10 (Ten) each, held by the eligible equity shareholders of Astec LifeSciences Limited as on Record Date, i.e., 4th July, 2025. The issue opened on Monday, 14th July 2025 and closed on Monday, 28th July 2025. Other terms of the issue were included in the Letter of Offer for the issue. Accordingly, Godrej Agrovet Limited has participated in the said Rights Issue and equity shares have been allotted on 29th July, 2025. Consequent to the Rights issue, the shareholding % in Astec LifeSciences Limited has increased to 67.03%.					
<div></div> <div>For Godrej Agrovet Limited Sd/- B. S. Yadav Managing Director (DIN : 00294803)</div>					
Place : Mumbai Date : August 6, 2025					

<div><b>Blue Coast Hotels Ltd.</b> Regd. Office : S-1, D-39, N-66, Phase IV, Verna Industrial Estate, Verna Goa-403722 Corporate Identity Number : L31200GA1992PLC003109</div> <div>Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results For the Quarter Ended June 30, 2025</div> <div>(₹ in Lakhs)</div>					
Sl. No.	Particulars	Consolidated			
		Quarter Ended			Year Ended
		30.06.2025 (Unaudited)	31.03.2025 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1	Total Income from Operations	11.02	2.64	9.83	45.06
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional Item)	(130.88)	(233.14)	(128.98)	(370.35)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional Item)	(130.88)	(233.14)	(128.98)	8083.20
4	Net Profit for the period after Tax	(130.88)	(316.74)	(128.98)	7,999.60
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(132.29)	(323.79)	(99.70)	8,010.14
6	Paid-up Equity Share Capital of Face Value of ₹10/- each	1,719.25	1,464.05	1,274.85	1,464.05
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(3,899.31)
8	Earning Per Share (in ₹)	(0.88)	(2.21)	(0.78)	59.47
	-Basic	(0.76)	(1.65)	(0.78)	43.28
	-Diluted				
<b>Note:-</b> A The above is an extract of the Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results is available on the websites of Stock Exchanges i.e <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and the Company' i.e <a href="https://www.bluecoast.in/financial-results">https://www.bluecoast.in/financial-results</a> B The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote. C Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. Additional Information on Standalone financial results is as follows:- <div>(₹ in Lakhs)</div>					
Sl. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended
		30.06.2025	31.03.2025	30.06.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	11.02	2.64	9.83	45.06
2	Net Profit for the period before Tax	(130.65)	(232.40)	(128.98)	8,084.44
3	Net Profit for the period after Tax	(130.65)	(316.00)	(128.98)	8,000.84
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	(132.06)	(328.05)	(99.70)	8,006.38
# - Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules.					
<div>For and on behalf of the Board of Directors of Blue Coast Hotels Limited</div> <div></div> <div>Scan the QR code to view the full Financial Results</div> <div>Place : New Delhi Date : 06.08. 2025</div> <div>Sd/- (Kushal Suri) (Whole Time Director)</div>					

For Advertising in  
TENDER PAGES  
Contact  
JITENDRA PATIL  
Mobile No.:  
9029012015  
Landline No. :  
67440215

THE  
BUSINESS  
DAILY.

FOR  
DAILY  
BUSINESS.

